

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ बचत
निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी,
२०१२ ते दि.३१ डिसेंबर,२०१२ या कालावधीकरीता.

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक-गवियो- २०१२/प्र.क्र.४५ /विमा प्रशासन

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- १७ मे, २०१२

- संदर्भ: १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-गवियो १०.१०/प्र.क्र.८ /२०१०/विमा प्रशा., दि.११ फेब्रुवारी, २०१०
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-गवियो १००९/प्र.क्र.५८//वर्गणी/विमा प्रशा., दि.०२ ऑगस्ट, २०१०
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-गवियो १०१०/प्र.क्र.३४/२०१०/विमा प्रशा., दि.१५ ऑक्टोबर, २०१०
४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-गवियो १०११/प्र.क्र.५१/विमा प्रशासन, दि.१० मे, २०११

प्रस्तावना-

दिनांक १ जानेवारी, २०११ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०११ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी तक्ते संदर्भाधीन क्र.४ शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले होते. त्याप्रमाणेच जानेवारी, २०१२ ते डिसेंबर, २०१२ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणितीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते. शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-


दिनांक १ जानेवारी, २०१२ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०१२ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे, प्रति युनिटकरीता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी.

२. सर्व मंत्रालयीन विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०१२ नंतर राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार त्यांना देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान तसेच अतिरिक्त रक्कम वसूल करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

३. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या परिच्छेद ८.५ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रक्कमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.१ जानेवारी, २०१२ पासून दरसाल ८.६% दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ३.५ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रक्कमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. सोबतचा परिगणितीय तक्ता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे पत्र क्र.गवियो/परिगत२०१२/इआस/२२४, दिनांक २७ एप्रिल, २०१२ अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परिगणनेनुसार तसेच संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी अनौपचारिक संदर्भ क्र.२/२०१२/गवियो/८३, दिनांक-१४ मे, २०१२ दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित केला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२०१२०५१७१२२६०७५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(कृ.शे.कांबळे)
उप सचिव, वित्त विभाग.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,

महालेखापाल (लेखा परीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा परीक्षा)-२ महाराष्ट्र, नागपूर,

कृ.मा.प...

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सहायक,
सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य
सर्व संसद सदस्य महाराष्ट्र राज्य

बहुजन समाज पार्टी १, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१
योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई
भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४
राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई
भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी
जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३
इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)
समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ
मार्ग, दादर, मुंबई-२५

सर्व मंत्रालयातील विभाग,
सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी

मंत्रालयाच्या सर्व विभागांच्या अधिपत्याखालील विभाग
प्रमुख व कार्यालय प्रमुख

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२ महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल (लेखापरीक्षा-३), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल, स्थानिक संस्था, लेखापरीक्षा व लेखे मुंबई
वरिष्ठ महालेखापाल, स्थानिक संस्था (लेखा परीक्षा व लेखे), नागपूर

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
*प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा,) मुंबई

*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई

*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई

*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई

सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद,
नाशिक, अमरावती

संचालक, विमा संचालनालय, मुंबई

संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई

संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

सह संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण, पुणे, नागपूर,
औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग.

अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय,
मुंबई

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व उप कोषागार अधिकारी

सर्व कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य निवड नस्ती,
विमा प्रशासन कार्यासन, वित्त विभाग.

✱ पत्राद्वारे.

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: गवियो-२०१३/ प्र.क्र.४५/ विमा प्रशासन, दिनांक १७ मे, २०१२ सोबतचा तक्ता
मृत्यू, सेवानिवृत्त, राजीनामा इत्यादी कारणांमुळे दि.१ जानेवारी, २०१२ ते ३१ डिसेंबर, २०१२ या कालावधीत योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणा-या, रु..६० प्रमाणे अंशदान
करणा-या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये सींचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देणे होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता

सन २०१२ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात आल्यास व्याजासह देय होणारी रक्कम

बचत निधीच्या सदस्यत्वाचा दिनांक	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एप्रिल	मे	जून	जुलै	ऑगस्ट	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर
०१ मे १९८२	२१२६४	२१४५७	२१६५२	२१८४८	२२०४६	२२२४४	२२४४५	२२६४६	२२८५०	२३०५४	२३२६०	२३४६८
०१ मे १९८३	१९७७६	१९९५९	१९९४३	२०३२८	२०३२८	२०५१५	२०७०३	२०८९२	२१०८३	२१२७५	२१४६८	२१६६३
०१ मे १९८४	१८२८३	१८४५५	१८६२८	१८८०३	१८८०३	१८९७९	१९१५६	१९३३४	१९५१४	१९६९४	१९८७७	२००६०
०१ मे १९८५	१६७३२	१६८९३	१७०५५	१७२१८	१७३८३	१७५४९	१७७१५	१७८८३	१८०५३	१८२२३	१८३९५	१८५६८
०१ मे १९८६	१५४९१	१५६४४	१५७९७	१५९५१	१६१०७	१६२६३	१६४२१	१६५८०	१६७४०	१६९०१	१७०६३	१७२२७
०१ मे १९८७	१४३८२	१४५२६	१४६७१	१४८१८	१४९६५	१५११४	१५२६३	१५४१९	१५५६६	१५७१८	१५८७२	१६०२७
०१ मे १९८८	१३३९३	१३५३०	१३६६९	१३८०८	१३९४८	१४०८९	१४२३२	१४३७५	१४५१९	१४६६५	१४८११	१४९५८
०१ मे १९८९	१२४९८	१२६२९	१२७६१	१२८९३	१३०२७	१३१६२	१३२९८	१३४३४	१३५७२	१३७१०	१३८५०	१३९९०
०१ जाने १९९०	११९५७	१२०८४	१२२१२	१२३४१	१२४७१	१२६०१	१२७३३	१२८६६	१२९९९	१३१३४	१३२६९	१३४०६
०१ जाने १९९१	१०८५४	१०९७३	११०९३	११२१४	११३३६	११४५९	११५८२	११७०७	११८३२	११९५८	१२०८५	१२२१३
०१ जाने १९९२	९८७४	९९८७	१०१००	१०२१४	१०३२८	१०४४४	१०५६०	१०६७७	१०७९५	१०९१४	११०३४	१११५४
०१ जाने १९९३	९०४	९११०	९२१७	९३२४	९४३३	९५४२	९६५२	९७६२	९८७४	९९८६	१००९९	१०२१३
०१ जाने १९९४	८२३०	८३३१	८४३२	८५३४	८६३७	८७४०	८८४५	८९४९	९०५५	९१६२	९२६९	९३७७
०१ जाने १९९५	७५४३	७६३९	७७३५	७८३२	७९३०	८०२८	८१२७	८२२७	८३२८	८४२९	८५३१	८६३४
०१ जाने १९९६	६९३३	७०२४	७११६	७२०८	७३०२	७३९६	७४९०	७५८६	७६८२	७७७८	७८७६	७९७४
०१ जाने १९९७	६३९०	६४७७	६५६६	६६५४	६७४४	६८३४	६९२४	७०१६	७१०७	७२००	७२९३	७३८७
०१ जाने १९९८	५९०८	५९९२	६०७७	६१६२	६२४८	६३३४	६४२१	६५०९	६५९७	६६८६	६७७६	६८६६
०१ जाने १९९९	५४८०	५५६१	५६४२	५७२४	५८०७	५८९१	५९७४	६०५९	६१४४	६२३०	६३१६	६४०३
०१ जाने २०००	५०९९	५१७८	५२५६	५३३६	५४१६	५४९६	५५७७	५६५९	५७४१	५८२४	५९०८	५९९२
०१ जाने २००१	४७६१	४८३७	४९१४	४९९०	५०६८	५१४६	५२२५	५३०४	५३८४	५४६४	५५४५	५६२६
०१ जाने २००२	४४५९	४५३३	४६०७	४६८२	४७५७	४८३३	४९१०	४९८७	५०६४	५१४२	५२२१	५३००
०१ जाने २००३	३९१३	३९८३	४०५३	४१२४	४१९६	४२६८	४३४०	४४१३	४४८६	४५६०	४६३५	४७१०
०१ जाने २००४	३४१५	३४८१	३५४८	३६१५	३६८३	३७५१	३८२०	३८८९	३९५९	४०२९	४१००	४१७१
०१ जाने २००५	२९५७	३०२०	३०८३	३१४७	३२११	३२७६	३३४२	३४०७	३४७४	३५४०	३६०८	३६७५
०१ जाने २००६	२५३३	२५९३	२६५४	२७१५	२७७६	२८३८	२९००	२९६२	३०२६	३०८९	३१५३	३२१८
०१ जाने २००७	२१४२	२१९९	२२५७	२३१५	२३७३	२४३२	२४९२	२५५१	२६१२	२६७२	२७३३	२७९५
०१ जाने २००८	१७८१	१८३५	१८९०	१९४६	२००२	२०५८	२११५	२१७२	२२२९	२२८७	२३४५	२४०४
०१ जाने २००९	१४४७	१४९९	१५५२	१६०५	१६५८	१७१२	१७६६	१८२१	१८७६	१९३१	१९८७	२०४३
०१ जाने २०१०	११३८	११८८	१२३९	१२९०	१३४१	१३९२	१४४४	१४९७	१५४९	१६०२	१६५६	१७१०
०१ जाने २०११	५६८	६१५	६६१	७०८	७५५	८०२	८५०	८९८	९४६	९९५	१०४४	१०९३
०१ जाने २०१२	४२	८४	१२७	१७०	२१३	२५७	३००	३४४	३८९	४३४	४७९	५२४